

न्यायाधीश, सहकार न्यायालय,
अमरावती या नावाने नवीन PLA
खाते उघडण्याकरीता परवानगी
देणेबाबत...

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -०२२५/प्र.क्र.३३/५स
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक : - २५ एप्रिल, २०२५

संदर्भ:- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म.रा., पुणे यांचे दि.०५/०८/२०२४
रोजीचे पत्र

प्रस्तावना:-

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म.रा., पुणे यांनी संदर्भाधीन पत्रान्वये न्यायाधीश, सहकार न्यायालय, अमरावती या नावाने नवीन PLA खाते उघडण्याकरीता सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

१. न्यायाधीश, सहकार न्यायालय, अमरावती या नावाने नवीन PLA खाते उघडण्यास खालील अटी व शर्तीवर मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- २.१ न्यायाधीश, सहकार न्यायालय, अमरावती यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या स्वीय प्रपंजी लेखा खात्याचा वापर अशीलांनी भरणा केलेल्या ठेवी, दाव्यातील दंडाची रकमा तसेच दाव्यातील डिपॉझीट केलेल्या रकमांचा परतावा व मुद्रांकाच्या परतफेडीसाठी करण्यात यावा.
- २.२ वित्त विभाग, शासन निर्णय दि. २४ जानेवारी, २०१४ मधील सूचनांनुसार स्वीय प्रपंजी लेखा खाते एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत निष्क्रिय असल्याने बंद करण्यात आल्यास सदर खात्यातील जमा रक्कम लेखाशिर्ष ००७५ मध्ये शासन खाती जमा करण्यात याव्यात.
- २.३ सदर स्वीय प्रपंजी लेखा खात्यामध्ये वेळोवेळी आर्थिक व्यवहार करणे व सदर लेखा खाते बंद पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- २.४ सदर लेखा खात्याच्या व्यवहारांचे ताळमेळ (reconciliation) व परिक्षण याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यालयांची राहिल.
- २.५ वित्त विभाग, दि.०५ सप्टेंबर, २०२३ च्या शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोर अनुपालन करावे.
- २.६ मा. महालेखापालांच्या खालील सूचनांचेही पालन करावे:-
 - २.६.१ The said Personal Ledger Account shall be subject to Audit.
 - २.६.२ The Administrator should ensure proper maintenance of Account.

२.६.३ Receipt into the PD account will be the Deposit Amount and Cases fine amount Deposited by Client. Expenditure out of the Personal Deposit Account will be “to return the deposited amount to clients after case result”.

२.६.४ No Revenue receipt/Revenue expenditure transactions shall be booked in this PD.

२.६.५ On a Monthly basis, the balances in this Personal Deposit Account shall be reconciled with the Treasury Office and yearly reconciliation with A G office for all types of Personal Deposits.

२.६.६ At the end of each Financial Year, the balance in the PD may be forwarded by the Treasury office to AG for confirmation.

२.६.७ The Finance Department GR dated 5.09.2023 regarding operation of the PD/PLA should be followed.

२.६.८ All Rules in Maharashtra Treasury Rules will be applicable to this Personal Deposit Account.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ६२/२०२५ को.प्र.-५, दि.१३/०२/२०२५ व मा. महालेखापाल कार्यालयाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. TM/Ch.२/UOR no.३६९/स.पणन व वस्त्रोद्योग विभाग/२०२५-२६/३९, दि.१६/०४/२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२५०४२५१८०५२३९१०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरी ने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(प्रविण मुंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. न्यायाधीश, सहकार न्यायालय, अमरावती
२. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. उपसचिव, वित्त विभाग (कोषा प्रशा ५), मंत्रालय, मुंबई.
४. वरिष्ठ लेखाधिकारी, महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी), मुंबई/नागपूर.
५. निवड नस्ती ५-स.